

an. MED. HALĪ. 2, 96. — 3) f. ई = वर्टा ḠAṬADH. im ÇKDR. — Vgl. व-  
रुट, वारला.

वर्लब्ध 1) adj. als Wahigabe erhalten. — 2) m. *Michelia Champaka*  
(चम्पक) Ltn. TRIK. 2, 4, 18. *Bauhinia variegata* RĪĀN. in NIGH. Pa.

वर्वत्सला f. Schwiegermutter HĪR. 201. ÇABDAM. im ÇKDR.

वर्वर्षा m. Gold (vgl. सुवर्णा): वर्वर्षाभि HARIV. 4464.

वर्वर्षिन् 1) adj. eine schöne Gesichtsfarbe habend MBH. 3, 8427. —  
2) f. a) ein schönfarbiges Weib, ein schönes —, ausgezeichnetes Weib  
AK. 2, 6, 4, 4. H. 507. Sch. an. 5, 31. MED. n. 241. HĪR. 243. MBH. 1, 6009.  
3, 1848. 1863. 2099. 2146. 2218. 2746. 4, 485. 5, 5980. 7026. 7366. 7886. R.  
1, 10, 5. 2, 96, 36. 107, 5. 3, 53, 30. 7, 56, 18. Spr. 2708. MĀRK. P. 16, 76. 78,  
47. Ver. in LA. (III) 26, 20. Bein. der Durgā ÇABDAR. im ÇKDR. MBH.  
6, 797. der Sarasvatī und Lakshmi ÇABDAR. im ÇKDR. — b) Gelbwurz  
AK. 2, 9, 41. H. 418. H. an. MED. HĪR. — c) Lack H. an. MED. HĪR. —  
d) ein best. gelbes Pigment H. an. MED. — e) eine best. Pflanze, = त्रि-  
पङ्कु H. an. = फलिनी MED.

वर्वासि m. pl. N. pr. eines Volkes VP. 188, N. 40.

वर्वाह्नीक s. वर्षात्कीक.

वर्वत् adj. als Wahigabe empfangen Att. Ba. 1, 7.

वर्वद् m. Bein. Çiva's TRIK. 4, 1, 46.

वर्षिख m. N. pr. eines Feindes des Indra RV. 6, 27, 4. 5.

वर्षीत Zimmt RĪĀN. in NIGH. Pa.

वर्ष्येणी f. eine best. Pflanze, = mahrattisch लघुमोरवेल् d. i. मयूर-  
लि NIGH. Pa.

वैस् (von 1. वः; vgl. 1. वः) n. Weite, Breite, Raum, εὐρος RV. 1, 190,  
2. या सद्य उन्ना व्युषि शो भ्रतान्युपूषतः पर्यत्र वैसि 6, 62, 1. पुत्र वर-  
स्यमिता मिमांसा 2. श्रा यः पत्रौ चर्षणीधद्वैरभिः 10, 89, 1. 2. वि यद्वरसि  
पर्वतस्य वृषवे die Bretten, Seiten 4, 21, 8.

वैसद् (1. वः + सद्) adj. im Kreise sitzend RV. 4, 40, 5.

वैसान् ved. = दारिक UéÉVAL. zu URĀDIS. 2, 86.

वैसुन्दरी f. 1) ein überaus schönes Weib Ind. St. 8, 420. KĀURAP. 22.  
— 2) ein best. Metrum: 4 Mal ————— COLEBR. Misc.  
Ess. II, 161 (IX, 6). Ind. St. 8, 420.

वैसुरत (4. वः + सु) adj. (f. श्र) eingeweiht in die Geheimnisse des  
Liebesgenußes Spr. 2600.

वैसेन (?) N. pr. eines Gebirgspasses HIOUEN-TSANG II, 190.

वैस्त्री f. ein ausgezeichnetes —, ein edles Weib H. 673. HALĪ. 2, 384.  
92. Spr. 2593. HARIV. 160.

वैस्यौ (von 3. वः) f. Wunsch, Bitte: वैस्या वाम्यधिगू RV. 5, 73, 2.  
(श्र) मरुतो गन्त गृणतो वैस्याम् 6, 49, 11.

वैस्रज् f. der Kranz, den das Mädchen dem erwählten Bräutigam  
aufsetzt, RĪĀN-TAR. 2, 148. — Vgl. वर्षामाला, वर्षाम्रज्.

वैरुक् N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 338, b, 42.

वैराक 1) adj. (f. ई) P. 3, 2, 155. Vop. 26, 47. 4, 10. elend, erbärmlich,  
jämmerlich, Mitleid erregend (= शोच्य, शोचनीय) H. an. 3, 98. MED. k.  
129. ÇABDAM. (= श्रवर) im ÇKDR. von lebenden Wesen gebraucht Spr.  
363. 429. 713. 740. 1527. 2667. 2825. KATHĪS. 25, 98. 27, 64. 37, 60. 45,  
35. 46, 161. 52, 861. 53, 2. 58, 51. 60, 117. 74, 64. 94, 40. RĪĀN-TAR. 2, 47.

4, 116. DAÇAK. 70, 6. 92, 13. PANĒAT. 30, 9 (ed. orn. 26, 16). 41, 4. 5. 16. 81,  
18. 108, 18. Z. d. d. m. G. 14, 575, 2. Verz. d. Oxf. H. 185, b, 25. 253, a,  
19. das Geld so genannt KATHĪS. 28, 10. — 2) m. a) Bein. Çiva's MED.  
Verz. d. Oxf. H. 191, a, 5. — b) Schlacht H. an. — c) = mahrattisch  
पित्तपापडा (nach MOLESWORTH *Gardenia latifolia* und *Fumaria parvi-  
flora*) DRAVJAR. in NIGH. Pa.

1. वराङ्ग (4. वः + 3. ञङ्) n. 1) der schönste Körperteil: a) Kopf AK.  
3, 4, 27. H. 567. an. 3, 131. MED. g. 44. R. 1, 66, 10. VARĀH. BṬH. 1, 4.  
— b) die weibliche Scham AK. TRIK. 2, 6, 21 (ववाङ्ग fälschlich gedr.). H.  
609. H. an. MED. HALĪ. 2, 359. KATHĪS. 17, 144. 147. 28, 177. Verz. d.  
Oxf. H. 85, b, 46. — 2) Hauptstück VARĀH. BṬH. S. 47, 2.

2. वराङ्ग (wie oben) 1) adj. in allen seinen Theilen schön: ०ब्रूपेते  
als Erklärung von सिद्धसंनन AK. 3, 1, 12. — 2) m. a) Elephant TRIK.  
2, 8, 34. 3, 3, 69. H. an. 3, 131. MED. g. 44. — b) Bez. des Nakshatra-  
Jahres von 324 Tagen WEBER, NAX. 2, 281. — c) Bez. Vishṇu's ÇKDR.  
nach VISHṆU'S SAHASRĀNAMASTOTRA. — 3) f. ई a) Gelbwurz RĪĀN. im ÇKDR.  
— b) N. pr. einer Tochter Dṛṣhadvan't's und Gattin Saṁjāti's MBH.  
1, 3767. — 4) n. a) grober Zimmt, Kassiarinde oder dgl. TRIK. 3, 3, 69.  
H. an. MED. — b) Sauerampfer v. l. in RATNAM. nach ÇKDR. u. वराङ्गिन्.  
वराङ्गक n. = 2. वराङ्ग 4) a) AK. 2, 4, 4, 22.

वराङ्गना (4. वः + ञ) f. ein schönes Weib MBH. 3, 2152. R. 2, 36, 15.  
65, 20. R. GORR. 1, 9, 18. 2, 100, 51. Spr. 2624. KATHĪS. 22, 10.

वराङ्गिन् m. Sauerampfer RATNAM. im ÇKDR. वराङ्ग n. v. l.

वराङ्गीविन् m. ein Astrolog COLEBR. Misc. Ess. II, 181.

वराट 1) m. a) Otterköpfchen (als Münze gebraucht) TRIK. 3, 3, 206. 323.  
H. an. 2, 97. HALĪ. 3, 42. Spr. 1721. — b) Strick HALĪ. 2, 442. RATNĀK.  
bei BHARATA zu AK. 2, 10, 27. — 2) f. ई = वराडो As. Res. 3, 77.

वराटक m. und f. (वराटिका) AK. 3, 6, 5, 38. TRIK. 3, 5, 18. 1) *Cyprea  
moneta*, Otterköpfchen; m. TRIK. 2, 9, 28. 3, 3, 84. H. 1206. an. 4, 31. MED.  
k. 201. SĀH. D. 259, 21. काण° Spr. 439. = 1/20 Kākiṅ = 1/10 Paṇa  
Verz. d. B. H. No. 828. वराटिका Spr. 439, v. l. KATHĪS. 121, 81. PANĒAT.  
135, 7. प्रयोगे मूच्यते येन तेन गङ्गा वराटिका SUBHĀTA im ÇKDR. = 1/40  
Paṇa PRĀJĀÇĪTTEND. 7, a, 4. — 2) m. Samenkapsel der Lotusblume AK.  
1, 2, 2, 42. TRIK. 3, 3, 84. H. 1165. H. an. (wo ०बीजकोशे st. बीजकोरु zu  
lesen ist) und MED. — 3) m. Strick, Seil AK. 2, 10, 27. TRIK. H. 928, v. l.  
H. an. MED. am Ende eines adj. comp. f. श्रा MBH. 12, 2488, wo aber  
die ed. Bomb. ०वटार्का liest. — 4) f. वराटिका *Mirabilis Jalapa* Ltn.  
VAIDJA in NIGH. Pa. — 5) n. ein best. Pflanzengift SUÇA. 2, 252, 2. —  
Vgl. कालवराटक, कि°.

वराटकराज् m. *Mesua Roxburghii* Wight. ÇABDAM. im ÇKDR.

वराटकि (वरातकि gedr.) PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 55, 32 fehler-  
haft für वराटकि.

वराडो f. N. eines Rāga (!): ०राग Gtr. S. 48. वराडि° 47. eine De-  
finition desselben S. VIII. — Vgl. वराडो und देशीय°.

वराण gaṇa तृणादि zu P. 4, 2, 80. m. 1) = वर्षा, वर्षण *Crataeva  
Roxburghii* ÇABDAR. im ÇKDR. — 2) Bein. Indra's TRIK. 1, 1, 57; vgl.  
1. वर्षण 1) g).

वराणस 1) oxyt. adj. von वर्षण gaṇa तृणादि zu P. 4, 2, 80. — 2) f,